Economy: Macro, Micro & More



KEEPING AN EYE Prime minister will take stock of GST preparedness on June 6 ahead of its rollout on July 1 to ensure smooth transition; a section of the industry seeks changes saying higher rates will be detrimental

Modi to Review GST Groundwork

Deepshikha.Sikarwar @timesgroup.com

New Delhi: Prime Minister Narendra Modi will on June 6 take stock of the readiness of the country for the roll out of goods and services tax on July 1.

"It will be a review of the state of preparedness," a government official privy to the matter said.

The Centre is in no mood to postpone the scheduled implementation and is making all efforts to ensure that the switchover to GST remains as smooth as possible for both industry as well as consumers. The GST Council has favoured implementation of the new tax urv and sin goods such as tobacco

Our Bureau

topping the overall spending.

projection, reflecting the govern-

ment's commitment to the process

of fiscal consolidation. In fiscal

"Higher than estimated capital

spending has provided a boost to the

quality of expenditure relative to

the revised estimates. The healthy

uptick in service tax collections re-

lative to the revised estimates sug-

gests improved compliance, which

is a favourable trend." said Aditi Na-

The government in April spent

var, principal economist at ICRA.

2016, the deficit was 3.9% of GDP.

Spending Gathers Pace

FY17 Deficit at 3.5%,

vstem from July 1, but a section o industry and some states such as the West Bengal have demanded that it be postponed to September. Some industrial segments are unhappy with the rates and have approached the government see-

king changes. Goods and Services Tax (GST) seeks to replace multiple central taxes such as excise duty, countervailing duty, cesses and state taxes including value-added tax. octroi. purchase tax and luxury tax with a single levy.

The GST Council has decided upon a four-slab structure for both goods and services, with the rates being 5%, 12%, 18% and 28%. Lux-

Taking Stock



face an extra cess.

West Bengal finance minister Amit Mitra, who did not attend the last council meeting in Srinagar,

Moody's Pegs

India's Growth

at 7.7% in FY18

Some industry players seek review of rates Finmin will conduct a detailed review separately on the readiness of IT systems of the Centre and states to migrate to the new tax regime

on Tuesday raised issues with rate

structure Meanwhile, most of the groundwork regarding the crucial tax re-

cial GST already getting approval of Parliament and a number of state assemblies

The GST Council has cleared rates for most goods and services, as also the rules.

It will on June 3 take up rates of six items, including gold and packaged food items, leather footwear, as well as the rules dealing with transition and returns.

Separately, a detailed review would be held by the finance ministry on the readiness of the IT systems of the Centre and states to migrate to the new tax system. Some states have chosen to build their own framework and then link it with the GST Network.

Core Sector Growth Slows to 2.5% in Apr

coal output slipped 3.8% and cement production fell 3.7%. Crude oil output dropped 0.6%. 'The base effect has also been in play with some numbers being low on account of higher numbers last year. Negative

growth in cement is a worry as it does reflect limited movement in the infra space," said CARE Ratings chief economist Madan Sabnavis.

In April 2016, the core sector growth was the highest since December 2014. Fertiliser outputrose 6.2% as prediction of a good monsoon will lead to higher demand. Steel output grew 9.3% on back of better demand and curbs on dumping.

Core sector growth is likely to stay lacklustre unless there is support from the government's infrastructure and ho using push, said Devendra Kumar Pant, chief economist at India Ratings & Research, a Fitch Group company.

Banks Board Bureau Won't Pick Heads of **Financial Institutions**

A panel headed by financial services secv Anjuly Chib Duggal will select CEOs now

Sangita Mehta & Dheeraj Tiwari

Mumbai | New Delhi: The government has taken away the task of selecting candidates to run state-run financial institutions from the Banks Board Bureau, narrowing the mandate of the independent body set up a year ago to primarily help reform struggling banks. A committee headed by financial services secretary Anjuly Chib Duggal will now select CEOs for fo-

urfinancial institutions where the posts are lying vacant, a senior government official said. This has raised concerns over conflict of interest, because the list of candidates the panel has to screen includes officials from the finance ministry.

where Duggal also works. The government has received close to 90 application for the top posts at IIFCL, IFCI, Sidbi and Exim Bank. Besides the financial services secretary, additional secretary GC Murmu is also a member of the panel. The bureau, headed by former Comptroller and Auditor General Vinod Rai, was established in April 2016 with an aim to free the government of the administrative task of appointing top executives and overseeing their governance standards at state-run banks and financial institutions. It will continue to have the mandate to select top executives to run state-run banks. Rai could not be reached for comment as he was travelling overseas. Other members of the panel include Allahabad Bank's former chairman Subhalaxmi Panse, consultancy firm IndiaAsia's promoter Pradeep Shah, central bank de**Clipping Wings** CEO posts The panel are vacant is tasked with

in IIFCL. selecting IFCI. Sidbi & candidates to Exim Bank fill these posts

Applications received for the top job at these 4 institutions 90 THE GOVE MOVE HAS

HAD	RAISED
RECENTLY	CONFLICT
overruled	of interest
BBB decision	concerns,
by swapping	because
CEOs of two	the list of
PSBs without	candidates
consulting	the panel
the board	has to screen
	includes
00 0 0	officials from
	the finmin.
	where Duggal
	also works

and IIM-Indore professor RT Krishnan.


The bureau itself has seen some developments in recent weeks. HN Sinor, a member, resigned in early May on grounds that he was disappointed with its functioning. But, after being pursued by Rai, he withdrew the resignation.

Also, the government has made changes in the top management of state-run banks by going against the bureau's recommendations.

The CEOs of two large banks Usha Ananthasubramanian of Punjab National Bank and Melwyn Rego of Bank of India — were mo ved to smaller banks, Allahabad Bank and Syndicate Bank, without seeking the bureau's consent. Sunil Mehta and DB Mohapatra, who were selected by the bureau for Allahabad Bank and Syndicate Bank were asked to take charge of PNB puty governor NS Vishwanathan and Bank of India, respectively.


SHRAMIK RAM RATNA WIRES LIMITED

A Big Positive



9.3% of the planned capex of ₹3.09 lakh crore, in what could give a big boost to overall growth.

Capex spending in April a year earlier was 8.5% of the budget estimate. Revenue expenditure was 11.6% of the budget estimate in April FY18. The government had advanced the budget to February 1 - the practice was to present it on the last day of February — to eliminate the several-month-long expenditure lag to give the economy a boost.



"We expect marginally faster growth in India," Moody's said in its Global Macro Outlook. It expects gross to gradually accelerate to around 8% over the next three to four years. The negative impact of last year's demonetisation on the economy has been limited in size

and duration, Moody's said. "The ruling BJP's victory in the UP state elections indicates that the government has remained politically popular despite the demonetisation exercise," it said, adding that reforms such as the GST and Bankruptcy Code will help reduce inefficiencies and boost growth over the long run.

Our Bureau New Delhi: A sharp fall in the output of coal, natural gas and crude oil pulled down growth in the group of eight core sec-

tors to a three-month low in April. The core sector expanded 2.5% in the first month of the new fiscal year, compared with 5.3% in March and 8.7% a year earlier.

The eight infrastructure sec tors of coal, crude oil, natural gas, refinery products, fertilisers, steel, cement and electricity constitute 40.27% of the total industrial production.

The base year to calculate the growth in the core industries has been revised to 2011-12 from 2004-05, starting April this year, in line with the new base year for the Index of Industrial Production. As per data released by the commerce and industry ministry on Wednesday,

DELTA CORPLIMITED

Regd. Off: 10, Kumar Place, 2408, General Thimayya Road, Pune 411 001 • CIN No: L65493PN1990PLC058817 • Tel No. 91-22-4079 4700 • Fax No. 91-22-4079 4777 • Email ID: secretarial@deltin.com • Website: www.deltacorp.in

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS

(CIN: L31300MH1992PLC067802)

Regd. Office: Ram Ratna House, Oasis Complex, P. B. Marg, Worli, Mumbai 400 013. Tel: +91 - 22 - 2494 9009/2492 4144 | Email Id: madan.vaishnawa@rrglobal.in Website: www.rrshramik.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL **RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2017** (₹ in Lakhs)

	STANDALONE				CONSOLIDATED		
Particulars		Quarter Ended		Year Ended		Year Ended	
	T articulars	31/03/2017	31/03/2016	31/03/2017	31/03/2016	31/03/2017	31/03/2016
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total income from operations (net)	22572.82	18106.43	80097.48	71904.81	81354.86	72835.82
2	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	692.00	445.96	2158.31	934.73	2202.93	961.54
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	692.00	445.96	2158.31	934.73	2202.93	961.54
4	Equity Share Capital	1100.00	1100.00	1100.00	1100.00	1100.00	1100.00
5	Reserves excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year	-	-	8437.00	6278.69	8484.72	6328.93
6	Basic & Diluted Earnings per share (before extraordinary items) (of ₹ 5/- each) :	3.15	2.03	9.81	4.25	10.01	4.37
7	Basic & Diluted Earnings per share (after extraordinary items) (of ₹ 5/- each) :	3.15	2.03	9.81	4.25	10.01	4.37

Notes :-

- 1 The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at it's meeting held on 30th May, 2017.
- 2 The Board of Directors has recommended a payment of dividend of ₹ 1.25 /- per share of ₹ 5 /- each (i.e. 25%) subject to approval of shareholders of the Company at the ensuing Annual General Meeting.
- 3 The figures of the quarter ended 31st March, 2017 are balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures up to the third quarter of the current financial year.
- 4 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Audited Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.ramratna.com/www.rrshramik.com)

For and on behalf of the Board of Directors of **RAM RATNA WIRES LIMITED**

	Sd/-
	Tribhuvanprasad Kabra
Place : Mumbai	Managing Director
Date :30 th May, 2017	DIN : 00091375
RR GLOBA	L COMPANY

FOR THE YEAR ENDED 31st MARCH, 2017

(Figures are Rupees in Lakhs unless specified)

	(* .5					
Sr		Quarter Ended	Year Ended	Quarter Ended		
No.	Particulars	31 st March, 2017	31 st March,2017	31 st March, 2016		
NO.		Unaudited	Audited	Unaudited		
1	Total Income from Operations	10,813.02	45,465.17	10,192.66		
	Net Profit / (Loss) for the period					
2	(before Tax, Exceptional and/or	1,816.19	9,781.71	2,152.57		
	Extraordinary items #)					
	Net Profit / (Loss) for the period					
3	before tax (after Exceptional and/or	1,811.68	10,201.64	3,718.52		
	Extraordinary items #)					
	Net Profit / (Loss) for the period					
4	after tax (after Exceptional and/or	1,135.99	7,374.89	2,774.88		
	Extraordinary items#)					
	Total Comprehensive Income for the					
5	period [Comprising Profit / (Loss)	1,397.31	8,417.85	1,419.54		
5	for the period (after tax) and Other			1,419.04		
	Comprehensive Income (after tax)]					
6	Equity Share Capital	2,316.24	2,316.24	2,306.64		
	Reserves (excluding Revaluation					
7	Reserve) as shown in the Audited	-	89,703.56	-		
	Balance Sheet of the previous year					
	Earnings Per Share (of ₹ 1/- each)					
8	(for continuing and discontinued					
	operations) -					
	Basic :	0.49				
	Diluted :	0.49	3.19	1.20		
	The Fire excluded details and the later of the state of t					

The Financial details on standalone basis are as under:-

(Figures are Rupees in Lakhs unless specified)

Sr No.	Particulars	Quarter Ended 31 st March, 2017	,	Quarter Ended 31 st March, 2016
		Unaudited	Audited	Unaudited
1	Income from Operations	6,945.86	27,793.06	6,280.36
2	Profit Before Tax	1,539.17	7,640.86	1,579.74
3	Profit After Tax	754.51	5,262.23	1,081.14

Note:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock a) Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's website http://www.deltacorp.in/pdf/Cumulative-March-2016-17.pdf
- # Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in b) accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

For Delta Corp Limited

Place: Mumbai Date: May 30, 2017

(Jaydev Mody) Chairman DIN: 00234797

मुंबई 🗕 १ जून २०१७ 🛘 mumbai.mtonline.in

मंथन/महाराष्ट्र

र्रसमीर कर्वे sameer.karve@timesgroup.com

पले शर्ट-पॅंट, बूट या गोष्टी आपण ऑनलाइन माध्यमातून ऑर्डर करू, असे दहा वर्षांपूर्वी कुणालाच वाटले

नसेल. साहजिकच ५० वर्षांपूर्वी लिहिण्यात आलेल्या औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यातही औषधांची विक्रीसुध्दा ऑनलाइन माध्यमातून भविष्यात होऊ लागेल, याची चाहूल लागली नव्हती. औषध विक्रेत्यांची अवस्था ओला-उबेरशी टक्कर देणाऱ्या काळ्यापिवळ्या टॅक्सींसारखी होण्याआधी त्यांच्या संघटनांना आता जागे व्हावे लागणार आहे. परंतु त्याचवेळी सरसकट ऑनलाइन व्यवहारांना विरोध करूनही चालणा नाही. औषधविक्रीमध्ये ई-पोर्टलच्या योजनेस विरोध म्हणून केमिस्ट संघटनेने परवा दिवसभराचा संप पुकारला होता. त्यातही रुग्णांची फार हेळसांड नको, याची खबरदारी संघटनेला घेणे भाग

पडले, यातच सारे आले. अनेक लोकांच्या लेखी केमिस्ट म्हणजे अर्धाअधिक डॉक्टरच असतो. जो आपले औषध कसे घ्यायचे, किती प्रमाणात घ्यायचे, ते समजावूनसुध्दा सांगतो. रुग्ण-ग्राहकाच्या गरजा तो जाणतो, त्याच्या सवयी जाणतो आणि त्यानुसार औषधाच्या बाबतीत सल्लेही देतो. परंतु हे झाले त्याचे चांगले रुप.

केमिरन्ट संपाचा ई-अर्थ कुणाला कोणते औषध विकले गेले, कोणत्या डॉक्टरने त्याचे प्रीस्क्रिप्शन दिले, कोणत्या याऊक विक्रेत्याने कोणत्या किरकोळ विक्रेत्याला किती औषधे विकली हा सारा तपशील आता ई-पोर्टलवर आणण्याची योजना आहे. औषधविक्रेत्यांच्या संपातील नेमके प्रश्न

काय आहेत, त्याचा रुग्णांवर काय परिणाम संभवतो? दुसरे अक्राळविक्राळ रुपही आहे. ते म्हणजे परतवून लावला जातो. केंद्र सरकारच्या विचाराधीन असलेल्या ई-पोर्टलची योजना एकूणच औषधविक्रीच्या धंद्यात वाढत्या नफेखोरीपोटी शिरलेल्या अव्यावसायिक हाणून पाडण्यामागेही हीच शंका येत आहे. पध्दती. त्यामुळेच सध्या जेनेरिक अर्थात ई-पोर्टलची योजना ही ऑनलाइन औषधविक्रीला कायदेशीर रुप देण्याची औषधांची लाट आली व ती आल्यावर ब्रॅन्डेड औषधांमधील भरमसाट कमिशन पहिली पायरी असणार, यात शंका नाही. व नफेखोरी सर्वांच्या लक्षात आली. औषधविक्रीसाठी काही ऑनलाइन त्याचप्रमाणे औषधविक्रीच्या पातळीवरही कंपन्या अगोदरच दबा धरून बसलेल्या प्रत्येक स्तरावर रुग्णांच्या लटीच्या चोख अस शकतात, तर काही कंपन्या मार्गाची घडी बसविण्यात आलेली असते. चोरीछुपे आतासध्दा

त्याला विरोध झाल्यास संघटना, वेल्फेअर

रत्नागिरी



काय, ते इतके महिने गुलदस्त्यातच ठेवले

काय आहे ई-पोर्टल? केमिस्ट संघटनांनी परवा संप पुकारला, तरी बऱ्याच जणांना ही ई-पोर्टल काय भानगड आहे, ते पुरेसं ठाऊकच नव्हतं. रुग्णच नव्हे, तर कित्येक औषधविक्रेते कर्मचारी यांनाही ही योजना पुरती माहिती नाही. केंद्र सरकारनेही तसे प्रयत्न केलेले नाहीत. तेव्हा त्याची पार्श्वभूमी अशी. ऑनलाइन औषधविक्री करावी की नाही,

आहे.

ऑनलाइन

औषधविक्री करतच आहेत. एकूणच

कशी करावी, याबाबत मार्गदर्शक तत्त्वे होतील, अशी भीती आहे. तयार करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती नेमली होती. या समितीने त्यांचा अहवाल देतानाच ऑनलाइन औषधविक्रीस

अनुकूल मत दिल्याचे समजते. मात्र त्यापूर्वीची पायरी म्हणून एक ई-पोर्टल तयार करून औषध उत्पादकांपासून किरकोळ विक्रीपर्यंतच्या संपूर्ण साखळीचे आर्थिक व्यवहार व औषधवितरण इंटरनेटवर एका छत्राखाली आणावे, अशी सूचना केली आहे. औषध विक्रीच्या साखळीत उत्पादक फार्मा कंपनीनंतर सी

म. टा. प्रतिनिधी, शिर्डी

असल्याने ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटी नसल्यास काय करायचे, हा एक केमिस्ट संघटनांचा आक्षेप रास्त आहे. परंत कनेक्टिव्हिटीची समस्या काही आता औषधांपुरती मर्यादित नाही. तलाठी कार्यालयापासून शाळा-रुग्णालयांपर्यंत प्रत्येकालाच आता इंटरनेट गरजेचे असते व जोडणी होईल, त्यानुसार या भागात ॲन्ड एफ एजन्ट, घाऊक विक्रेता आणि नंतर किरकोळ विक्रेता व सर्वात शेवटी ई-पोर्टलचा विस्तार होईल.

ग्राहक अशी रचना असते. या प्रत्येक ई-पोर्टलमध्ये एक चिंतेचा मुद्दा स्तरावर कमिशन ठरलेले असते. आजकाल रुग्ण-ग्राहकांसाठीही आहे. ते म्हणजे काही वेळा किरकोळ विक्रेत्यांऐवजी थेट या ऑनलाइन व्यवहारांच्या खर्चापोटी डॉक्टर किंवा रुग्णालयांना औषधसाठ्याची प्रीस्क्रिप्शनच्या एक टक्का रक्कम विक्री करण्याचे गैरप्रकारही घडु लागले आकारण्याची तरतूद त्यात आहे. ही रक्कम आहेत. घाऊक विक्रेत्यांकडून किरकोळ कदाचित ग्राहकांच्या माथी मारली जाऊ विक्रेत्यांना औषधविक्री करताना एकावर शकते. किंवा केंद्र सरकार ती रद्दही करू शकते. तेव्हा हा मद्दा निकाली काढणे एक फ्रीसारख्या काही ऑफर्सही दिल्या गरजेचे ठरेल. आता मुद्दा उरतो ऑनलाइन जातात. या सर्व ऑफर्स सर्वांना उघड औषधविक्रीचा. ऑनलाइन औषधविक्री केल्या जातातच, असेही नाही. ई-पोर्टलवर नोंदणी केल्यास हे सर्व व्यवहार उघड सुरू झाल्यास फार्मासिस्ट-केमिस्ट यांच्या पोटावर पाय येईल, अशी एक भीती आहे. कोणत्या भागात कोणत्या औषधांची त्याचबरोबर ऑनलाइन औषधविक्रीमध्ये विक्री होते, कोणती प्रतिजैविके दिली रुग्णांच्या दृष्टीने सुरक्षित औषध कसे जातात, कोणत्या डॉक्टरांकडून प्रीस्क्रिप्शन मिळेल, त्याचा साठा-वाहतूक योग्य दिली जातात, ही सगळी नोंदणी ई-पोर्टलवर तापमानात होईल का, बेकायदा गर्भपात होणार आहे. त्यामुळे प्रतिजैविकांच्या किंवा नशेबाजीच्या औषधांची छपी गैरवापरास किंवा अतिवापरास आळा विक्री वाढेल का, अशा काही रास्त बसेल, असा हेतू आहे. त्याचप्रमाणे बोगस शंका आहेत. ऑनलाइन औषधविक्रीला डॉक्टरांकडन किंवा क्रॉसप्रॅक्टिस करणाऱ्या परवानगी द्यायची, तर औषधे व प्रसाधने डॉक्टरांकडून दिल्या जाणाऱ्या औषधांच्या कायद्यात दुरुस्ती करावी लागेल. ऑनलाइन

शेतकऱ्यांकडून सरकारची कोंडी

राहील, असे सांगितले जात आहे. असे झाल्यास फार्मासिस्ट-केमिस्ट दुकानातील कर्मचारी यांच्या नोकरी-व्यवसायावर गदा येणार नाही. उलट फार्मसी दुकानेसध्दा ऑनलाइन औषधपरवठा करण्याचा परवाना घेऊ शकतात, अशी त्यात तरतूद करण्यात येणार आहे. अर्थात ऑनलाइन औषधविक्रीचे फायदे-तोटे यांची आणखी सखोल चर्चा व्हायला हवी. ई-पोर्टल ही त्यासाठीची सुरुवातीची पायरी असेलही. परंतु त्याने जर सर्व व्यवहार पारदर्शक होऊन रुग्णांना त्याचा औषधांच्या किमतीत लाभ मिळणार असेल, तर ही व्यवस्था जरूर उभी रहायला हवी. खेदाची बाब म्हणजे केमिस्ट्सचा संप असो की ई-पोर्टलसाठी काढलेली जाहीर सूचना, कोणत्याही निमित्ताने आपल्याकडे या योजनेवर सरकारमार्फत जाहीर प्रबोधनच झालेले नाही. औषधविक्रीच्या व्यवहारांना आपल्याकडे एकाहन अधिक माय-बाप आहेत. काही गोष्टी राज्य सरकारकडे, काही केंद्राकडे, काही औषध महानियंत्रकांकडे, काही राष्ट्रीय औषध दरनियंत्रण प्राधिकरणाकडे, काही एफडीएकडे, काही आरोग्य मंत्रालयाकडे तर काही थेट खत व रसायने विभागाकडे....या सर्व चक्रातून रुग्णाच्या हाती औषध येते, तेव्हा त्याला त्यामागच्या व्यवहारांचा काहीच अर्थबोध होत नसतो अगदी मंबईसारख्या महानगरातही हीच कथा, तर ग्रामीण भागात काय चित्र असेल

औषधविक्रीला परवानगी दिल्यास ही विक्री फार्मसी दुकानांमार्फतच करणे बंधनकारक

आता हे सर्व इंटरनेटद्वारे करायचे

प्रकारांनाही आळा बसेल.

पाऊससरींनी कोकणला झोडपले

असोसिएशन, लॉब्या यांच्या जोरावर तो केंद्र सरकारनेही त्यांचा नेमका मनसुबा

म. टा. वृत्तसेवा, रत्नागिरी/सिंधुदुर्ग/मुंबई

कोकणात बुधवारी मुसळधार पाऊस कोसळला. या जोरदार पावसामुळे अंतिम टप्प्यातील हापूस आंब्यांचे मोठे नुकसान झाले असून, कोकण रेल्वेची वाहतूकही यामुळे सुमारे अडीच तास उशिराने सुरू होती.

रत्नागिरीतील लांजा तालुक्यात दिवसभरात सर्वाधिक पाऊस पडला. त्यापाठोपाठ राजापूर, संगमेश्वर, चिपळूण, मंडणगड तालुक्यात पावसाचा जोर होता. रायपाटण येथे धावत्या ट्रकवर झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला याशिवाय राजापुरात संरक्षक हापूस भिंत फुटली, तर रत्नागिरी

आंब्याचे स्टॅण्टकडे जाणाऱ्या एस.टी. बसने पाच नुकसान; कोकण दुचाकीस्वारांना धडक रेल्वेलाही देत दुचाकी चिरडत नेल्या. फटका सुदैवाने यात दुचाकीस्वरांना गंभीर दुखापत झाली नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मृगपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. पहिल्याच पावसात नदी नाले भरून वाहू लागले. विशेषतः कणकवली आणि वैभववार्ड तालुक्यात पावसाचा जोर जास्त होता.

मुलाखतीच्या कौशल्यावर आपण कितीही कप्पे पाडून चर्चा केली तरी प्रत्यक्ष अनुभव दोन अंगुळे बाकी उरतोच.





आहे. उत्तर व दक्षिण मध्य महाराष्ट्र,

२४ तासांत मुंबईत आकाश ढगाळलेले राहील व मुंबई व परिसरात काही भागांत हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मुंबईत बुधवारी सरासरी ३५ अंश सेल्सिअस तापमान होते; मात्र आकाश ढगाळलेले राहिल्यामुळे तापमानात सरासरी एक अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

व दुधाची वाहने रोखण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतल्याचे सांगण्यात आले. भाजपची कोंडी करण्यासाठीच स्वाभिमानी संघटना व शिवसेनेने ही रणनीती आखली असल्याचे म्हटले जाते. एकीकडे शिवसेना संपात उतरली असतानाच राष्ट्रवादीनेही संपाला पाठिंबा दिला आहे. अनेक बाजार समित्यांवर राष्ट्रवादीचे

शेतकरी संपाला शिवसेना, मराठा क्रांती मोर्चा, शेतकऱ्यांचा विविध ३७

संघटनांनी समर्थन दिले आहे. भाजीपाला

वर्चस्व असल्याने या संपाची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. 'राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, तर दुसरीकडे काळात सरकारच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या: मात्र शेतकऱ्यांना सरकार हमीभाव देण्याऐवजी

खर्च

संघटनांना खर्च मिळाला शिवसेनेचाही पाठिंबा



📕 शेतकरी प्रमुख रस्त्यांवर ट्रॅक्टर-ट्रॉली उभ्या करून शेतमालाची वाहने रोखणार

- 📕 व्यापाऱ्यांसह विविध संघटनांचा संपाला पाठिंबा.
- 📕 आठवडाभरात तयार झालेल्या भाजीपाल्यासाठी काही बड्या शेतकऱ्यांनी शीतगृहे उपलब्ध करून दिली. कृषी उत्पादनांचे विक्रेतेही समर्थनार्थ बंद पाळणार

त्यांनी सरकारला दिला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, शेतमालाला हमीभाव द्या, दुधाला प्रती लिटर ५० रुपये भाव द्या व इतर

लावन धरल्या होत्या, मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत याच विषयावर पावणे दोन तास चर्चा झाली. याबाबत पुणतांबे येथील शेतकरी सुहास वहाडणे, धनंजय जाधव, धनंजय धोर्डे म्हणाले, 'भाजप सरकार शेतकऱ्यांना मागण्या शेतकरी संघटनांनी मदत करणार नाही, हे आम्हाला माहीत

बाजार समित्याही बंद? शेतकरी संपाला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्य नेतृत्वाखालील बहतांश बाजार समित्या व हमाल पंचायतींनी पाठिंबा दिला आहे. भाजप समर्थकांच्या नेतृत्वाखालील बाजार समित्यांनी मात्र संपाबाबत न करता बाजार समिती भाष्य ठेवणार असल्याचे संकेत सरू दिले आहेत. शेतकरी संपातील चक्काजाम, आंदोलने अशी संभाव्य स्थिती पाहता शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणू नये, अशा सूचना व्यापाऱ्यांकडून दिल्या जात आहेत.

त्याची कल्पनाच केलेली बरी.

होते. पण मुख्यमंत्र्यांनी चर्चेस बोलावले म्हणून आम्ही मुंबईत पोहोचलो. संपूर्ण कर्जमाफी करता येणार नाही आणि शेतीमालाला हमीभाव देता येणार नाही तसे केल्यास निधीअभावी राज्याचा विकास थांबेल' अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यासमोर स्पष्टपणे मांडली. त्यामुळेच आम्ही बैठकीतून बाहेर पडलो आणि जाताना शेतकरी संप मागे घेणार नाही, असे मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले', असे वहाडणे यांनी 'मटा'ला सांगितले



Regd. Off: 10, Kumar Place, 2408, General Thimayya Road, Pune 411 001 • CIN No: L65493PN1990PLC058817 • Tel No. 91-22-4079 4700 • Fax No. 91-22-4079 4777 Email ID: secretarial@deltin.com • Website: www.deltacorp.in

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS


कर्जमाफी व्हावी यासाठी शेतकरी संपावर जात आहेत. मात्र, १ जून रोजी संपावर जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे उभी राहणार आहे' असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले. 'या शेतकरी

जाहिरातींवर करीत आहे. जाहिरात कमी केल्यास शेतकऱ्यांना हमीभाव देणे शक्य होईल', असा सल्लाही

२१० मि.मि. पावसाची नोंद झाली. कलमठ येथे वीज कासळल्याने दोन घरांतील

तर जिल्ह्यात काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.

सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळाली



गोव्यात मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता व मुंबईकडे सुरू झाली आहे. पुढील यागर में सागर

सावधपण सोड नये

हिची मुलाखत चांगली झाली. सर्व

व

महिला

एक

की

असाही

प्रशासनात

जास्त

प्राजक्ता ठाकूर (महसूल सेवेत)

भ्रष्टाचारास आळा बसणार. तुला काय वाटते? 'नक्कीच' तिच्या तोंडावर शब्द आले होते. पण ती एकदम सावध झाली. सगळा रचित व्यूव्ह क्षणार्धात तिला उलगडला. ठामपणे तिने उत्तर दिले की, तसे होईल असे काही निश्चित सांगता येणार नाही, भ्रष्ट आचार ही एक प्रवत्ती आहे. ती स्त्री व पुरुष दोघांमध्येही असू शकते. त्यांनी हसून मान डोलावली

ग्रेस

मुलाखतीसाठी केबिनमध्ये शिरताना दबकत वाकन आत जायची गरज नाही. मुलाखतीची केबिन म्हणजे काही वाघाची गुफा नाही. तेव्हा ताठ छातीने, खांदे न पाडता, टवटवीत चेहऱ्याने मुलाखतीला सामोरे जायला हवे. याचकाच्या भूमिकेत कधीच जाऊ नका. दोन हात पर्सरून, तोंड वेगाडून मदत मिळते कधी कधी, पण नोकरों कधीच नाही. ती स्वतःच्या हिंमतीवर मिळवावी लागते. लक्षात ठेवा, तुम्हाला नोकरीची जितकी गरज आहे, त्याहीपेक्षा त्यांना चांगल्या व योग्य व्यक्तीची जास्त गरज आहे.

आज की ताजा खबर

'आजची ठळक बातमी कोणती?' हा मुलाखतीला तोंड फोडायला एक हक्काचा प्रश्न असतो. खरेतर वेगवेगळ्या वृत्तपत्रात वेगवेगळ्या हेडलाइन असतात. त्या दिवशीचे वृत्तपत्र आवर्जून वाचले पाहिजे, कारण पॅनेलच्या सदस्यांच्या मनावर ते विषय ताजे असतात. त्यातही स्थानिक बातम्यांवर नजर फिरवली पाहिजे. दोनतीन प्रमुख वर्तमानपत्रे वाचून जा म्हणजे तुमचे वाचन व पॅनलचे वाचन यात मीसमॅच होणार नाही.


माणूस भंगारात जाऊ नये म्हणून

कौस्तुभ दिवेगावकरला (आय.ए.एस.) मुलाखतीत प्रश्न विचारला होता की साहित्याचे प्रयोजन काय? लेखक का लिहितो? त्याने सविस्तर उत्तर देऊन शेवटी अरुण काळे यांच्या एका कवितेचा संदर्भ दिला होता. 'हस्ताक्षर सुधारावे म्हणून कोणी लिहित नाही... माणसं भंगारात जाऊ नयेत म्हणून कवी लिहितो.

शेवटची काही मिनिटे मलाखत शेवटाकडे येते हे जाणवते. सर्व सदस्यांनी प्रश्न विचारून झाल्यावर

यशाचा मटा मार्ग 'मधील सर्व लेख एकत्र वाचा www.mtonline.in/ ymm वर

वाचा.



चेअरमन पुन्हा सूत्रे हाती घेतात. तो मुलाखत शेवटाकडे आल्याचा इशारा असतो. ते काही जुजबी प्रश्न विचारतात किंवा काहीच विचारत नाहीत व

प्रश्नांना तिने समाधानकारक उत्तरे मलाखत संपते. चेअरमनने मुलाखत दिली. मुलाखत शेवटाकडे पोहोचली. संपल्याचे घोषित केल्यावरच खर्ची एक मोठे ओझे डोक्यावरून उतरल्यामुळे सोडलेली चांगली. कधीतरी असे होते ती थोडी रिलॅक्स झाली. आता थोडेफार निरोपाचे शब्द व मग बाहेर, असे 'शाळा की उमेदवारांना विश्वास बसत नाही की मुलाखत संपली आहे. कारण काळाचे सुटली, पाटी फुटली' टाइप वेध लागले. भान राहिले नसते व असे वाटू शकते पसंतीच्या स्वरात पॅनलच्या एक सदस्याने एकूणच स्त्रियांचे की आत्ता कुठे सुरू झाली होती. पण

याबाबत पॅनलचा निर्णय शेवटचा हे देशउभारणीत पक्के ध्यानात ठेवावे. योगदान


शेवटचे क्षण

असतात.

मुलाखत शेवटाकडे जाताना जास्त असण्याची गरज सावध राहावे लागते. कारण शेवट जवळ मतप्रदर्शन यावर येताना पॅनल आपले उमेदवाराबद्दलचे केले. प्राजक्ताने आकलन पूर्ण करत नेतो. काही सदस्य अर्थातच मान अजूनही उमेदवार अधिकारीपदासाठी डोलावली. ही तिलाच लायक आहे की नाही याबाबत साशंक पावती शेवटशेवटच्या उत्तरातून आहे, असे तिला त्यांच्या शंका दूर करता येऊ शकतात. वाटले एकतर मलाखत चांगली गेली असेल तर शेवटी त्यादिवशी उमेदवार रिलॅक्स होऊ शकतो. पण, मग त्या पॅनलवर उमेदवार त्यामुळे खिंडीत गाठला जाऊ कोणीही महिला

उमेदवार येऊन शकतो. एक उदाहरणच बघू. गेलेली नव्हती व

पॅनेलवरही सर्व वाचक प्रश्न पुरुष सदस्य होते. सहायक मोटार वाहन निरीक्षक मग हे सर्व कौतुक (गट-क) पदाची जाहिरात कधी तिच्यासाठीच प्रसिद्ध होईल? चालले आहे असे - शंतनू काळे तिला वाटले तर १८८ जागांसाठी ती जाहिरात काय आश्चर्य! प्रसिद्ध झाली असून १९ मग ते सदस्य फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज पुढे जात म्हणाले करायचा आहे. ही परीक्षा की महिलांच्या ३० एप्रिलला मुंबईसह 💐 प्रशासनात औरंगाबाद, नागपूर व पुणे < येण्याचा या केंद्रांवर घेण्यात येईल. फायदा होणार



शेवट सकारात्मक हवा

मुलाखत ही काही लढाई नाही की ज्यात उमेदवार पॅनेलवर किंवा पॅनल उमेदवारावर विजय मिळवते. त्यामुळे जी काही चर्चा होईल तिच्यातून आरोप-प्रत्यारोप न करता काहीतरी संकारात्मक शेवट करता आला तर चांगले. उदा. महापुरुषांचे पुतळे उभारणे चांगले की वाईट या चर्चेचा शेवट पुतळे उभारण्यापेक्षा विचार महत्त्वाचे असतात. म्हणून मग पुतळे उभारून किंवा न उभारताही महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहचवणे श्रेयस्कर असा करता येईल.

> - भूषण देशमुख लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत. mata.upsc@gmail.com



निविदा सूचना

निविदा क्र. कर/मुख्य का./2017-18 जी. एस. टी. सुविधा प्रदाता म्हणून एल एल पी /कंपन्या कडून तांत्रिक आणि व्यावसायिक निविदा आमंत्रित करत आहोत.

डच्छक असलेल्या कंपनी आमच्या ई-प्रॉक्यूरमेंट पोर्टल https://newindia.eproc.in ਰ वेबसाईट : www.newindia.co.in वरून निविदा दस्तऐवज मिळवू शकतात. निविदा सादर करण्याची शेवटची तारीख 08/06/2017 आहे. वेळ : दुपारी 03.00 पर्यंत

मुख्य प्रबंधक कॉर्पोरेट वित्त व लेखा विभाग दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड नोंदणीकृत व मुख्य कार्यालय न्यू इंडिया एश्योरन्स बिल्डिंग, ८७, एम.जी. रोड,फोर्ट, मुंबई-४००००१ आईआरडीएआई पंजीकरण संख्या- १९० सीआइएन नं. U99999MH1919GOI000526

FOR THE YEAR ENDED 31st MARCH, 2017

(Figures are Rupees in Lakhs unless specified)

	(inguies are Rupees in Lakiis uness specified)				
Sr		Quarter Ended	Quarter Ended		
No.	Particulars	31 st March, 2017		31 st March, 2016	
140.		Unaudited	Audited	Unaudited	
1	Total Income from Operations	10,813.02	45,465.17	10,192.66	
	Net Profit / (Loss) for the period				
2	(before Tax, Exceptional and/or	1,816.19	9,781.71	2,152.57	
	Extraordinary items #)				
	Net Profit / (Loss) for the period				
3	before tax (after Exceptional and/or	1,811.68	10,201.64	3,718.52	
	Extraordinary items #)				
4	Net Profit / (Loss) for the period				
	after tax (after Exceptional and/or	1,135.99	7,374.89	2,774.88	
	Extraordinary items#)				
	Total Comprehensive Income for the				
5	period [Comprising Profit / (Loss)	1,397.31	8,417.85	1 410 54	
5	for the period (after tax) and Other			1,419.54	
	Comprehensive Income (after tax)]				
6	Equity Share Capital	2,316.24	2,316.24	2,306.64	
	Reserves (excluding Revaluation				
7	Reserve) as shown in the Audited	-	89,703.56	-	
	Balance Sheet of the previous year				
	Earnings Per Share (of ₹ 1/- each)				
8	(for continuing and discontinued				
	operations) -				
	Basic :	0.49	3.19	1.20	
	Diluted :	0.49	3.19		

The Financial details on standalone basis are as under:-

(Figures are Rupees in Lakhs unless specified)

Sr No.	Particulars	Quarter Ended 31 st March, 2017	Year Ended 31 st March,2017	Quarter Ended 31 st March, 2016
110.		Unaudited	Audited	Unaudited
1	Income from Operations	6,945.86	27,793.06	6,280.36
2	Profit Before Tax	1,539.17	7,640.86	1,579.74
3	Profit After Tax	754.51	5,262.23	1,081.14

Note:

a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's website http://www.deltacorp.in/pdf/Cumulative-March-2016-17.pdf

- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in b) accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

For Delta Corp Limited

Place: Mumbai Date: May 30, 2017 (Jaydev Mody) Chairman DIN: 00234797